

6. 25, 14, 2. ÇĀṆKH. GRH. 6, 3. M. 7, 200. JĀG. 1, 126. MBH. 15, 233. NILAK. 33. SĀH. D. 3, 15. SARVADARÇANAS. 26, 18. 29, 19. fg. 50, 10. 82, 20. 83, 20. 140, 21. eine best. Redefigur KUVĀLAJ. 98, b. adj. *unmöglich, ungerne* Ind. St. 1, 41, 19. Spr. (II) 766. 4193. संभव am Ende eines adj. comp. in Verbindung mit dem was durch Etwas ermöglicht wird: प्रवृत्तिः कायत्नालनसंभवैः Spr. (II) 534. — i) = अयाय आद्या im ÇKDra. — k) N. pr. einer Welt bei den Buddhisten Lot. de la b. l. 96. — l) N. pr. des 3ten Arhant's der gegenwärtigen Avasarpini H. 26, Schol. H. an.; vgl. शंभव 2). — 2) adj. (f. स्या) *sich befindend, da seiend* PAÑĀT. 2, 6, 14. — Vgl. अस्थि°, अमृत°, अ्यात्म° (f. Tochter auch R. 3, 7, 26), कुमार°, कुम्भ°, ख°, गर्भ°, चर्म°, पद्म°, पुनः°, बाहु°, ब्रह्म°, भूमि°, भाङ्ग°, मधु°, मरु°, मरु°, मालतीतीर°, मुख°, यथा°, रत्न°, वारि°, विमल°, विश्व°, शंकर°, शब्द°, शुष्क°, शैल°, संधि°, सर्व°, सद्°.

संभवन (wie oben) 1) adj. *enthaltend*, von einem Felde so v. a. *bestanden* P. 5, 2, 29, VĀrtt. 9. — 2) n. *das Entstehen, Werden*: संभवनं कर् ÇAṆK. zu BRH. ĀR. UP. S. 49.

संभवपर्वन् n. *das über die Entstehung* (der Götter u. s. w.) *handelnde Buch*, Bez. der Adhijāja 65—140 im 1ten Buch des MBH. MBH. 1, 312.

संभवित् (von संभव) adj. *möglich* SĀH. D. 258. SARVADARÇANAS. 120, 1. — Vgl. यथा°.

संभविष्णु (von 1. भू mit सम्) adj. *Schöpfer, Urheber* BHĀG. P. 3, 17, 28.

संभव्य (wie oben) m. *Feronia elephantum* CORR. CABDAĒ. in Verz. d. Oxf. H. 195, b, 4 v. u. — Vgl. असंभव्य (verbessert unter 1. भू mit सम् caus. 1) am Ende).

संभाण्ड्य (von 2. सम् + भाण्ड), °यते *das Geräthe zusammenstellen* P. 3, 1, 20 nebst VĀrtt. Vop. 21, 17. मात्राः संभाण्ड्य BHĀṬṬ. 5, 62.

संभारै (von 1. भर mit सम्) m. am Ende eines adj. comp. f. स्या 1) *das Herbeibringen, Zurüstung*; = संभृति H. an. 3, 616. MED. r. 236. अयाम् ÇAT. BR. 2, 1, 1, 3. पुष्पसंभारतत्पर KUMĀRAS. 2, 36. निवृत्तयूप° adj. MBH. 12, 5337. संभारान् (so die neuere Ausg.) कर् *Vorbereitungen treffen* HARIV. 11109. देवाधिकार्योचितः संभारो रचितः Z. d. d. m. G. 27, 36. विवाह्य संभारमकारत् KATHĀS. 22, 173. विवाह° 34, 249. 103, 154. विवाहोत्सव° 16, 66. बलि° 45, 40. तमामण्डलोद्धार° PRAB. 81, 6 (vgl. die v. l. und Schol. 2). — 2) sg. und pl. *was herbeigeschafft wird*: *Zubehör, Material, Requisiten, die zu Etwas erforderlichen Gegenstände oder Stoffe* AV. 9, 6, 1. 14, 8, 13. AIR. BR. 8, 5, 17. न संभृत्याः संभाराः TBR. 1, 3, 1, 5. TS. 1, 5, 2, 4. पञ्च ÇAT. BR. 2, 1, 1, 12. यदाबुकरिषं संभारो भवति TBR. 1, 1, 1, 4. TS. 6, 2, 8, 6. KĀTJ. ÇR. 4, 9, 1. 14. 26, 1, 2, 15. संभारमाहृति KAUC. 7. 43. 47. 53. 80. 140. Verz. d. B. H. 90 (21). MBH. 1, 8133. 5, 1161. HARIV. 6507. R. 1, 11, 3. 13. 60, 8. 2, 21, 49. 22, 5. R. GORR. 2, 81, 32. SUÇR. 1, 14, 19. 33, 17. 2, 62, 16. 286, 7. 461, 8. 468, 21 (an den drei letzten Stellen n.). VARĀH. BRH. S. 44, 11. 48, 23. 34, 36. KATHĀS. 34, 107. MĀRK. P. 72, 11. BHĀG. P. 2, 6, 26. PAÑĀT. 1, 3, 3. न्याभिषेकसंबन्धिनः संभाराः PAÑĀT. ed. Bomb. 3, 60, 6. यज्ञ° R. 1, 59, 6. R. GORR. 1, 11, 17. BHĀG. P. 2, 6, 22. अभिषेक° R. 1, 1, 21 (24 GORR.). RAGH. 12, 4. RĀGĀ-TAR. 3, 237. am Ende eines adj. comp.: स्तोत्र° SUÇR. 1, 191, 11. विधेरधिकसंभारो यज्ञः RAGH. 15, 62. अत्यसंभारतम GOBH. 4, 1, 13. — 3) pl. *die Sprüche zu संभार 2*) (vgl. Comm.) TBR. 2, 2, 2, 6. 3, 10, 2. — 4) Ver-

mögen, Besitz: तथैव सर्वसंभारं स्वमंशं वितरामि ते MBH. 3, 3053. — 5) *Vollzahl*: कलासंभारसंभृतः MBH. 3, 13976. = सर्वपूर्णात् TRIK. 2, 8, 57. — 6) *Fülle, Menge* H. an. MED. शास्त्र° MĀRK. P. 20, 4. पुस्तक° Verz. d. Oxf. H. 188, a, 13. fg. स्वक्लम° RĀGĀ-TAR. 1, 142. कुम्भप्रतिष्ठा° 4, 698. मकार्कधान्य° 5, 273. ज्वाला° UTTARAB. 104, 11 (141, 8). सुधा° Inscr. in Journ. of the Am. Or. S. 5, 506, ÇI. 25. समस्तवस्तुसंभारं PAÑĀT. 157, 22. पुण्य° MĀLATI. 171, 4. 5. स्रेष्ठ° Spr. (II) 8792. ज्ञान° Lot. de la b. l. 795. निरूपादानसंभारम् adv. SARVADARÇANAS. 95, 18. — 7) PAÑĀT. I, 35 schlechte Lesart für संचार; vgl. Spr. (II) 7188. — Vgl. फल°.

संभारिन् (von संभार) adj. am Ende eines comp. voll von: सौरभ्य° Z. d. d. m. G. 27, 47.

संभार्य (von 1. भर mit सम्) 1) adj. P. 3, 1, 112, VĀrtt. Vop. 26, 19. a) *aus verschiedenen Bestandtheilen zusammenzutragen*, — *zusammensetzen* KĀTJ. ÇR. 24, 1, 16. LĪTJ. 4, 7, 8. GOBH. 2, 1, 3. 6. ĀÇV. ÇR. 11, 7, 12. NIDĀNAS. 5, 11, 5. तृचाः PAÑĀT. BR. 11, 1, 5. 18, 8, 18. fg. TBR. 1, 8, 9, 1. — b) *zuzurüsten* so v. a. *durch Uebung tüchtig zu machen*: सव्यो हस्तयोः संभार्यतरः TS. 5, 3, 2, 5. — 2) m. N. eines Ahina ĀÇV. Cr. 10, 3, 5. 4, 2. 5, 6.

संभाव (von 1. भू mit सम्) m. *Stand*: राज° R. 5, 31, 10.

संभावन (vom caus. von 1. भू mit सम्) 1) adj. *eine hohe Meinung von Jmd* (geht im comp. voran) *habend*: अ्यात्म° BHĀG. P. 4, 17, 26. — 2) f. (स्या) und n. (m. n. Siddh. K. 249, a, 10). a) *das Versammeln*: वीरसंभावनयो क्रियमाणायाम् PAÑĀT. 218, 6. — b) *das Herbeischaffen*: तीरसंभावनार्थाय R. 1, 38, 23. — c) *Ehrenerweisung, Achtungsbezeugung; Hochachtung, eine hohe Meinung von Jmd* RĀGĀ-TAR. 3, 136. PAÑĀT. 264, 4. Schol. zu ÇĀK. 160. लब्ध° adj. Spr. (II) 7256. मघवतः (subj.) ÇĀK. 95, 12. संभावना (so mit der ed. Bomb. zu lesen) हि लोक्रस्य (subj.) मम पार्थस्य चोभयोः (obj.) MBH. 7, 4230. RATNĀV. 4, 6. परां संभावनां चक्रे कुत्तोपुत्रेषु MBH. 4, 1002. लय्यस्ति तु मम स्रेष्ठः परा संभावना च मे R. 6, 39, 27. MBH. 14, 1549. अ्यात्मनि *eine hohe Meinung von sich* 5, 1645. AK. 2, 8, 2, 69. H. 317. in comp. mit dem subj. KUMĀRAS. 6, 59. mit dem obj.: (तेः) अस्मत्संभावना कृता MBH. 2, 597. गुरु° KULL. zu M. 1, 60. अ्यात्म° BHĀG. P. 5, 26, 30. — d) *Voraussetzung, Supposition* P. 1, 4, 96. AK. 2, 4, 2, 28 (28), 10. P. 6, 2, 21. VOP. 25, 17. KUVĀLAJ. 128, a (153, a). Spr. (II) 7050. Z. d. d. m. G. 7, 299, N. 4. KUSUM. 27, 18, 21. संभावनां भङ्गते so v. a. *wird vorausgesetzt* SARVADARÇANAS. 160, 6. संभावनोक्तित *nicht vorausgesetzt, in Zweifel gezogen* RĀGĀ-TAR. 3, 328. भवेत्संभावनेत्प्रेता प्रकृतस्य परात्मना SĀH. D. 686. in comp. mit dem subj.: स्वामि° KATHĀS. 15, 57. mit dem obj.: सामन्त° RAGH. 5, 28. फल° Spr. (II) 4611. जीवित° PRAB. 43, 9. परोत्कर्ष° 88, 9. द्वेष° KATHĀS. 63, 39. RĀGĀ-TAR. 6, 207. सर्पत्व° VEDĀNTAS. (AllaH.) No. 38. बह्निजन्त्यत्व° KUSUM. 16, 11. भिन्नरूपत्व° (so lesen wir) Comm. zu TS. PRĀT. 4, 11.

संभावनीय (wie oben) adj. 1) *woran man Theil zu nehmen gedenkt*: यदि °यस्ते (sc. स्वयंवरः) N. 18, 23. °नीयं ते MBH. 3, 2768 ed. Calc. संभाविनीयं ते ed. Bomb. — 2) *zu ehren, ehrenwerth* Verz. d. Oxf. H. 261, a, 2. — 3) *vorauszusetzen, anzunehmen, wahrscheinlich* SĀH. D. 245, 6. MED. r. 27. अ° MRĀKH. 63, 15.

संभावितत् (wie oben) nom. ag. *Ehre erweisend* DAÇAK. 180, 12.

संभावितव्य (wie oben) adj. 1) *zu ehren* PRAB. 104, 15. — 2) *voraus-*